

श्री महालक्ष्मी को ऑप बँक लि. कोल्हापुर

प्रधान कार्यालय



संक्र. /म. को. बँ. /प्र. का. / २८/२३-२४

दि. - १९/०८/२०२३

परिपत्रक अ

सर्व शाखाधिकारी,

सर्व शाखाधिकारी यांना कळविण्यात येते की मा संचालक मंडळाने दि १४/०८/२०२३ रोजी सभा क्र ९ ठराव क्र २ ने खालीलप्रमाणे नव्याने व्याजदार ठरविण्यात आले आहे.

1) Housing Loan

A) UPTO RS.25.00 LACS (Floating)

BASED ON CIBIL SCORE	Tenure Upto 5 Years	Tenure 5 years to 10 years	Tenure 10 years to 15 years	Tenure 15 years to 20 years
Cibil Score Above 801 /CMR 1 TO 2	7.50%	7.75%	8.00%	8.25%
Cibil Score Above 751 to 800/CMR 1 TO 2	8.00%	8.25%	8.50%	8.75%
Cibil Score Above 701 to 750/CMR 3 TO 4	8.50%	8.75%	9.00%	9.25%
Cibil Score Above 601 to 700/CMR 5 TO 7/-1	9.50%	9.75%	10.00%	10.25%

जर Fixed Rate of interest ची मागणी असल्यास वर नमुद व्याजदरापेक्षा १.५०% जास्त व्याजदर लागू राहतील.

B) ABOVE RS.25.00 LACS(Floating)

BASED ON CIBIL SCORE	Tenure Upto 5 Years	Tenure 5 years to 10 years	Tenure 10 years to 15 years	Tenure 15 years to 20 years
Cibil Score Above 801 /CMR 1 TO 2	8.50%	8.75%	9.00%	9.25%
Cibil Score Above 751 to 800/CMR 1 TO 2	9.00%	9.25%	9.50%	9.75%
Cibil Score Above 701 to 750/CMR 3 TO 4	9.50%	9.75%	10.00%	10.25%
Cibil Score Above 601 to 700/CMR 5 TO 7/-1	10.50%	10.75%	11.00%	11.25%

जर Fixed Rate of interest ची मागणी असल्यास वर नमुद व्याजदरापेक्षा १.५०% जास्त व्याजदर लागू राहतील.

A) Housing Repairs घर दुरुस्ती (सदर व्याजदर हे क्रेडिट रेटिंग वर अवलंबून नाही) (Floating)

	Priority	Non Priority
ग्रामीण विभाग	12.00% (रु ६.०० लाख पर्यंत)	13.00% (रु ६.०० लाख च्या पुढे)
शहरी विभाग	12.00% (रु १०.०० लाख पर्यंत)	13.00% (रु १०.०० लाख च्या पुढे)

जर Fixed Rate of interest ची मागणी असल्यास वर नमुद व्याजदरापेक्षा १.५०% जास्त व्याजदर लागू राहतील.

प्र



- 2) VEHICLE LOAN (FOUR WHEELER-NEW)- Rate of interest is applicable for loan tenure upto 5 years. (Floating)

BASED ON CIBIL SCORE	Above 801	751 to 800 CMR 1 TO 2	701 - 750 CMR 3 TO 4	-1/ 601 - 700 CMR 5 TO 7	Below 600 CMR ABOVE 7
UPTO 25 LAKH	8.00%	8.50%	9.00%	10.00%	11.00%
ABOVE 25 LAKH	8.50%	9.00%	9.50%	10.50%	11.50%

Note: - Additional 1% rate of interest shall be charged where loan tenure is more than 5 years.

- जर Fixed Rate of interest ची मागणी असल्यास वर नमुद व्याजदरापेक्षा १.५०% जास्त व्याजदर लागू राहतील.

- 3) VEHICLE LOAN (TWO WHEELER-NEW) Rate of interest is applicable for loan tenure upto 5 years. (Floating)

BASED ON CIBIL SCORE	Above 751 CMR 1 TO 2	Above 701 - 750 CMR 3 TO 4	-1/ 601 - 700 CMR 5 TO 7	Below 600 CMR ABOVE 7
UPTO 25 LAKH	9.00%	10.00%	11.00%	Not Eligible

- जर Fixed Rate of interest ची मागणी असल्यास वर नमुद व्याजदरापेक्षा १.५०% जास्त व्याजदर लागू राहतील.

- 4) VEHICLE LOAN (USED/NON COMMERCIAL) Rate of interest is applicable for loan tenure upto 3 years. (Floating)

BASED ON CIBIL SCORE	Above 751 CMR 1 TO 2	Above 701 - 750 CMR 3 TO 4	-1/ 601 - 700 CMR 5 TO 7	Below 600 CMR ABOVE 7
Four Wheeler	11.00%	12.00%	13.00%	Not Eligible
Two Wheeler	Loan Not to be given			

- जर Fixed Rate of interest ची मागणी असल्यास वर नमुद व्याजदरापेक्षा १.५०% जास्त व्याजदर लागू राहतील.

- 5) COMMERCIAL VEHICLE NEW - Rate of interest is applicable for loan tenure upto 5 years. (Floating)

BASED ON CIBIL SCORE	Above 750 CMR 1 TO 2	701 - 750 CMR 3 TO 4	-1/ 601 - 700 CMR 5 TO 7	Below 600 CMR ABOVE 7
Upto 25.00 Lakh.	10.00%	11.00%	12.00%	13.00%
Above 25.00 Lakh.	11.00%	12.00%	13.00%	14.00%

Note: - Additional 1% rate of interest shall be charged where loan tenure is upto 6 years.

- जर Fixed Rate of interest ची मागणी असल्यास वर नमुद व्याजदरापेक्षा १.५०% जास्त व्याजदर लागू राहतील.

- 6) NEW AUTO RICKSHAW PASSANGER VEHICLE- Rate of interest is applicable for loan tenure upto 5 years(Floating)


BASED ON CIBIL SCORE	Above 750 CMR 1 TO 2	701 - 750 CMR 3 TO 4	-1 601 - 700 CMR 5 TO 7	Below 600 CMR ABOVE 7
Upto 25.00 Lakh.	9.00%	10.00%	11.00%	12.00%
Above 25.00 Lakh.	10.00%	11.00%	12.00%	13.00%

- जर Fixed Rate of interest ची मागणी असल्यास वर नमुद व्याजदरापेक्षा १.५०% जास्त व्याजदर लागू राहतील.

- 7) COMMERCIAL VEHICLE USED -Rate of interest is applicable for loan tenure upto 3 years.(Floating)

BASED ON CIBIL SCORE	Above 751 CMR 1 TO 2	-1 & 701 - 750 CMR 3 TO 7	Below 700 CMR ABOVE 7
Upto 25.00 Lakh.	12.00%	13.00%	NOT ELIGIBLE
Above 25.00 Lakh.	13.50%	14.50%	NOT ELIGIBLE

- जर Fixed Rate of interest ची मागणी असल्यास वर नमुद व्याजदरापेक्षा १.५०% जास्त व्याजदर लागू राहतील.



8) स्थावर तारण कर्ज, कॅश क्रेडिट, स्थावर तारण, कॅश क्रेडिट, बिल्डर फायनान्स यांचेसाठी रेटिंग पध्दतीने कर्ज व्याजदर लागू राहतील ते खालील प्रमाणे : (fixed)

CREDIT FACILITY	RATING SCORE %	ROI %	RATING SCORE %	ROI %	RATING SCORE %	ROI %	RATING SCORE %	ROI %	RATING SCORE %	ROI %
LOAN AGAINST PROPERTY										
UPTO 25 L	51-60	12.00	61-70	11.50	71-80	11.00	81-90	10.00	91-100	9.50
ABOVE 25L	51-60	13.50	61-70	12.50	71-80	11.50	81-90	11.00	91-100	10.50
CASH CREDIT										
UPTO 25L	51-60	12.50	61-70	12.00	71-80	11.50	81-90	11.00	91-100	10.50
ABOVE 25L	51-60	13.50	61-70	12.50	71-80	12.00	81-90	11.50	91-100	11.00
OVERDRAFT AGAINST PROPERTY										
UPTO 25L	51-60	13.00	61-70	12.50	71-80	12.00	81-90	11.50	91-100	11.00
ABOVE 25L	51-60	13.50	61-70	13.00	71-80	12.50	81-90	12.00	91-100	11.50
BUILDER FINANCE										
BUILDER FINANCE	51-65	14.50	66-80	13.50	81-100	12.50				

9) खालील व्याजदर हे क्रेडिट रेटिंग वर अवलंबून नाही (Floating)

मशिनरी कर्ज (without collateral security)	Upto 25.00 Lakh	12%
विनातारण कर्ज	-	14.00%
सोने तारण कर्ज	-	9.00%
विनातारण कॅश क्रेडिट	-	15.00%
NSC/KVP, Insurance Policy	-	11.00%
पगार तारण कर्ज	-	13.50%
कॅशमर ड्युरेबल	-	13.50%

१०) सदर कर्जचे व्याजदर हे दि ०१/०९/२०२३ पासून अदा होणाऱ्या कर्जांना लागू करावेत.

११) दिनांक ११/०८/२०२३ अखेर प्राप्त झालेली व छाननी प्रक्रियेमध्ये असलेले कर्ज प्रस्तावामधील, त्यामधील दि ३१/०८/२०२३ अखेर मंजूर होणाऱ्या कर्जांना पुर्वीचे निर्णयाप्रमाणे व्याजदर लागू राहतील .

88



१२) दि १५/०४/२०२३ रोजीच्या परिपत्रक क्र ६ नुसार खालील नमुद अटी कायम राहतील

अ) अधिकाराबाबत- दि २०/०२/२०२३ चे प्रधान कार्यालय HO/732/2022-23 सक्युलर कायम राहतील.

ब) सुधारित व्याज दराप्रमाणे १० टक्के पेक्षा कमी व्याजदराने अदा होणारी कर्जे थकित झालेस ३% पर्यंत जादा व्याज आकारण्यात येईल.

क) मार्च २०२३ अखेर स्टॅंडर्ड वर्गवारीतील कर्जदारांनी यापुढे एप्रिल ते सप्टेंबर २०२३ अखेर एस.एम.ए 0 दर्जा असलेस त्यांनी मागणी केल्यावर रेटिंग किंवा स्कोअर प्रमाणे लागू असणारे व्याजदर बाबत विचार करण्यात येईल.

Saibagar
कर्ज विभाग क्लार्क

Ball
सहाय्यक महाव्यवस्थापक

[Signature]
प्र मुख्य कार्यकारी अधिकारी

प्रत

१. मुख्य शाखा
२. उद्यमनगर शाखा
३. राजारामपुरी शाखा
४. शाहुपुरी शाखा
५. ताराबाई पार्क शाखा
६. गोकुळ शिरगाव शाखा
७. नृसिंहवाडी शाखा
८. नारायण पेठ शाखा
९. कर्वेनगर शाखा
१०. सांगली शाखा
११. वाशी नवी मुंबई शाखा
१२. प्रधान कार्यालय
१३. ऑडिट डिपार्टमेंट
१३. संगणक विभाग